August 1, 2025

To,

BSE LIMITED National Stock Exchange of India Limited

P.J. Towers, Exchange Plaza,

Dalal Street, Bandra Kurla Complex,

Mumbai - 400 001 Bandra (East), Mumbai - 400051

BSE Scrip Code: 532684 NSE Symbol: **EKC**

NSE Series: **EQ**

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

(2.50 mg obnigations and 2.50 to obligations) regulations) 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A, Para A of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the Notice published in newspapers (Business Standard in English and Mumbai Lakshadweep in Marathi) on July 31, 2025 informing that the 46th Annual General Meeting of the Company will be held on Friday, August 22, 2025 at 4:00 p.m. (IST) through Video Conference/Other Audio-Visual Means, e-voting and other required details.

- 2. The above information is also available on the website of the Company under investors section at www.everestkanto.com
- 3. This is for your information and records.

Thanking you,

Sincerely,

For Everest Kanto Cylinder Limited

Vishal Totla Company Secretary & Compliance Officer

Encl.

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Manufacturers of High Pressure Seamless Gas Cylinders

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel.: +91-22-4926 8300 / 01

Fax: +91-22-2287 0720

Website: www.everestkanto.com





proceed to issue duplicate certificate without further information

112668312

4827957

112668337

48279623

Name of the Holders

F154292

F1542923

F1542923

F1542923

F1542924 F1542925




Notes :

SHARDUL SECURITIES LIMITED

CIN: L50100MH1985PLC036937

G-12, Tulsiani Chambers, 212 Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No.: 022-46032806/07 Website: www.shardulsecurities.com | e-mail_id: investors@shrivam.com



				(n	is. III Lakii,	except her	silate uata)	
		Standalone			Consolidated			
Sr. No.		Quarter Ended		Year Ended	ar Ended Quarte		Year Ended	
		30-Jun-25 Unaudited	30-Jun-24 Unaudited	31-Mar-25 Audited	30-Jun-25 Unaudited	30-Jun-24 Unaudited	31-Mar-25 Audited	
1	Total Income From Operations (Net)	8,057.79	11,529.08	4,248.90	9,414.66	14,017.57	6,262.55	
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,618.20	11,233.34	3,039.24	8,797.71	13,638.12	4,479.23	
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7,618.20	11,233.34	3,039.24	8,797.71	13,638.12	4,479.23	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	6,077.35	9,390.23	2,158.82	7,037.45	11,387.34	3,299.13	
5	Total Comprehensive Income for the period	6,077.65	9,390.23	2,143.76	7,037.75	11,387.34	3,280.54	
	(Comprising Profit/ (Loss) after tax and							
	Other Comprehensive Income after tax)							
6	Paid-up Equity Share Capital (face value Rs 2 each)	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	1,749.84	
7	Reserves (excluding revaluation reserve as							
	shown in the Balance Sheet)	-	-	-	-	-	68,648.60	
8	Earnings per equity share of face value of Rs. 10/- each							
	(not annualised)							
	a) Basic (in Rs.)	6.95	10.73	2.47	8.04	13.02	3.77	
	b) Diluted (in Rs.)	6.95	10.73	2.47	8.04	13.02	3.77	

The above is an extract of the detailed Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full Financial Results are available on the Company website i.e. www.shardulsecurities.com and the Stock Exchange website i.e. www.bseindia.com. The above Unaudited financia results were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 29th July, 2025. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the aforesaid

results of the Company for the quarter ended 30th June, 2025. For Shardul Securities Limited Place:- Mumbai Devesh D Chaturvedi Chairman - DIN : 00004793 Date: - 29.07.2025

PUBLIC NOTICE

MRS. SARLA SATPAL KAPOOR MRS. SARLA SAIPAL RAPOUR was sole owner of Flat No. 9 in HIRAMOTI CHS LTD. Iying and situated at Plot No. 26, 17TH ROAD, NORTH AVENUE, SANTACRUZ (WEST), MUMBAI- 400054, died on 18.06.2021.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the oublication of this notice, with copies of such documents and other proofs n support of his/her/their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in he capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-aws of the society is available for nspection by the claimants/objectors, with the Society Office between office nours **Time: 11:00 A.M to 1:00 P.M.** notice till the date of expiry of its period.

Date: 31/07/2025 Place: Mumbai

For and on behalf o Hiramoti Chs Ltd. Hon. Secretary

Public Notice

This is to bring to everyone's attention that Shantilal Bajirao Borude has filed an appeal against the order Dated: 27-3-2025 issued by the Competent Authority-8, Slum Rehabilitation Authority, Bandra Regarding Slum No.S-184-02834, Serial No.130 in Annexure II located on the property at Dominic D'Mello Chawl, Near St.Francis Xavier Church, Nalanda Co-op. Housing Society, Dr. Babasahet Ambedkar Nagar, Kanjurmarg (E), Mumbai-42, Village Kanjur, Taluka Kurla, C.T.S.Nos.834 (part).887, 888, 888/1 to 6, 889 (part), 889 / 7 to 13.

The next hearing of the said appeal will be held on Dt.29-8-2025 at the Eastern Suburbs Appellate Authority (ENC) & Appellate Authority. Industrial Assurance Building, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai. If any person, organization, or stakeholder has any claim, objection, or concern regarding the above property, they are Requested to be present in person at the said hearing and submit their written claims / objections to the Appellate Authority.

NOTICE	
TATA POWER COMPANY LT	D
and an illaman OA Hamil Made Oterat M.	In

Regd Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai, Maharashtra - 400001 NOTICE is hereby given that the following Certificates for the undermentioned securities of the Company have been lost, and the holder of the said securities/ applicant has applied to the Company to issue duplicate certificate(s)

Any person who has any claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company

will proceed to issue duplica	will proceed to issue duplicate certificate (s) without further intimation.						
Name of holder(s)	Kind of Securities	No. of	Certificate	Distinctive Numbers			
	and Face value	Shares	Number				
Erien D Mehta,	Equity Shares	4160	17256	37544291 to 37548450			
Late Sheru D Mehta, and	of F.V 1/-	shares					
Late Dhunjisha M Mehta							
Place : Mumbai,							
Date: 31-07-2025				ERIEN DUBASH			



आरईसी लिमिटेड।REC Limited (भारत सरकार का महारत्न उद्यम) (A Maharatna Government of India Enterprise)

Regd. Office : Core-4, SCOPE Complex, 7 Lodhi Road, New Delhi 110003 Corporate Office: Plot No. I-4, Sector-29 Gurugram - 122001 (Haryana) Tel: +91 124 4441300, | Website: www.recindia.nic.ir Email: complianceofficer@recindia.com | CIN: L40101DL1969GOI005095

NOTICE OF CONVENING OF 56TH ANNUAL **GENERAL MEETING THROUGH VC/OAVM**

Notice is hereby given that the 56th Annual General Meeting ("AGM") of REC Limited will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Wednesday, August 27, 2025 at 11:00 A.M. IST, without physical presence of members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder read with General Circular dated September 19, 2024 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular dated October 3, 2024 & other relevant circulars issued by es and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business(es) set out in the notice of

Members may note that in compliance with the above circulars, the Notice of 56th AGM and Annual Report for the financial year 2024-25 will be sent only by e-mail, to those shareholders whose e-mail addresses are registered with the Company or respective Depository. The said documents will also be made available on the website of the Company i.e. www.recindia.nic.in and website of stock exchanges i.e. <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com.</u>

The e-voting period would begin on Sunday, August 24, 2025 (from 9:00 a.m.) and end on Tuesday, August 26, 2025 (upto 5:00 p.m.). The detailed instructions for attending the AGM, remote e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for those shareholders whose e-mail IDs are not registered, will be provided in the Notice of AGM. Shareholders will have an opportunity to join and participate in the 56th AGM through VC/OAVM facility only and cast their vote on the items of business(es) as set forth in the Notice of the AGM through remote e-voting prior to the AGM and through e-voting system during the AGM.

Shareholders holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail IDs, mobile numbers or bank details, NACH Facility and other details are requested to update the same with Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company, in the prescribed Forms available on the website of the Company/RTA. Further, Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their e-mail addresses, mobile numbers and bank details (for receiving electronic payments of dividends), with their respective Depository Participant ("DP").

Manner of registering KYC including Bank Details for receiving Dividend

The Board of Directors of the Company had recommended final dividend for the financial year 2024-25, subject to the approval of shareholders at the ensuing AGM, SEBI has mandated that with effect from April 1, 2024, dividend to physical security holders shall be paid only through electronic mode. Henceforth, the payment of dividend would be withheld if the KYC details viz. PAN, choice of nomination, contact details including mobile number, bank account details, specimen signature etc. are not available against the folio of the member(s). Member(s) are requested to submit the details as

Members holding shares in physical form	Limited	(Unit :	REC	Limited)	205-2	208,	Anarkali	Com	olex,	Assigme Jhandewa it.com, in i	lan
	Extensi	on, ne	W De	1111-11003	ວ, ⊏⊓	ııaıı.	virenue	Swa.	Ialiki	L.COIII,	uie
	prescrib	ed Fo	orms	available	on	the	website	of	the	Company	at
	<u>"www.</u>	ecindi	a.nic.	<u>in/forms</u>	,,		and		RT	Ά	at
	"https:	//alank	itass	ignments	.com	/inve	estor-ch	arter'	<u>, .</u>		

Members holding shares With DP, where the Demat Account is maintained as per the process in dematerialized form advised by the DP.

Date: July 30, 2025

Place: Gurugram

Members are also requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or

e-voting at the AGM Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

In terms of SEBI Circular dated July 2, 2025, a special window has been opened for a period of six months from July 7, 2025 till January 6, 2026, only for re-lodgement of transfer deeds of physical shares, which were lodged prior to April 1, 2019 and were rejected, returned or not attended, due to deficiencies in the documents / process or otherwise. The shares re-lodged for transfer shall be issued only in demat mode after completing the due process. Eligible shareholders are requested to submit their request along with requisite documents to Company's Registrar and Transfer Agent.

> For REC Limited (J.S. Amitabh) **Executive Director & Company Secretary**

Place: Mumbai

Date: July 30, 2025



e-TENDER NOTICE - 059 / 2025-26

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in.

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0440 IT	3000060124	COMPREHENSIVE BIANNUAL AMC FOR SERVERS, COMPUTERS, PRINTERS, NETWORK COMPONENTS ETC AT KHAPERKHEDATPS.	28.38
TN0441 CHP1	3000060137	WORK OF STRENGTHINING THE RAIL TRACK SUPPORTING SYSTEM NEAR WAGON TIPPLERS 1&2 AT 4X210 MW, TPS KHAPERKHEDA.	24.50
TN0442 TIC1	3000060200	TESTING OF AREVA RELAYS DURING OF UNIT 01 OF 210 MW KHAPERKHEDATPS.	5.67
TN0443 WTP1	3000060210	BIANNUAL WORK CONTRACT FOR OPERATION AND MAINTENANCE OF THREE CONTINUOUS AMBIENT AIR QUALITY MONITORING STATIONS (CAAQMS), ONE METROLOGICAL STATION & TWO ENVIRONMENTAL DISPLAY BOARD AT KHAPERKHEDATPS.	65.20
TN0444 WTP1	3000060216	BIENNIAL CONTRACT FOR COLLECTION AND ANALYSIS OF GROUND, RIVER & DRINKING WATER, SLUDGE & SOIL SAMPLES AND EFFLUENTS AT (210 MW + 500 MW) KHAPERKHEDATPS.	5.45
TN0445 EM2 Refloated	3000060234	BIENNIAL WORK CONTRACT FOR ASSISTANCE TO EM-II 500MW STAFF FOR DAY TO DAY MAINTENANCE OF HT & LT AUXILIARIES & MISCELLANEOUS SERVICES.	118.24
TN0446 AHP1	3000060272	PROCUREMENT OF FLUID COUPLINGS & FLANGES FOR SM 4 COUPLING FOR CLINKER GRINDERS OF U#01 TO 04 AT AHP-I.	5.98
TN0449 OS2	3000060276	BIENNIAL WORK CONTRACT FOR PROVIDING SERVICES OF OFFICE ASSISTANTS IN MPD SECTION, MAJOR STORE, WELFARE OFFICE, ACCOUNTS SECTION, SECURITY OFFICE AND OFFICE ATTENDANT AT FQAD SECTION, KHAPERKHEDATPS.	42.51

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST

Sd/-Chief Engineer (O&M) MSPGCL, TPS Khaperkheda

John Cockerill

John Cockerill India Limited

Registered office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri (E), Mumbai – 400093 Tel.: +91 9619762727

Email: investors.jcil@johncockerill.com Website: www.johncockerillindia.com, CIN.:L99999MH1986PLC039921

				(₹ in lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Six months ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)
1	Total income from operations	8,468.75	16,246.61	9,477.51
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	231.69	129.69	(1.56)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	231.69	129.69	(1.56)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	171.92	97.31	(2.77)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	189.85	138.49	(2.77)
6	Equity Share Capital	493.78	493.78	493.78
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised):			
	Basic : (in ₹)	3.48	1.97	(0.06)
	Diluted : (in ₹)	3.48	1.97	(0.06)

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Six months Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Six months Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.johncockerillindia.com).

Place: Mumbai Date: July 29, 2025



For John Cockerill India Limited

Michael Kotas **Managing Director** DIN: 10053364

EVEREST KANTO CYLINDER LIMITED

EKC

CIN: L29200MH1978PLC020434 EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai - 400021 Email: investors@ekc.in • Tel. No.: 022-49268300/01 • Fax: 022-49268354

NOTICE OF 46th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTINEG INFORMATION Notice is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of the Members of Everest Kanto Cylinder Limited (the

Company) will be held on Friday, August 22, 2025 at 4:00 p.m. IST, through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Ordinary as well as Special Business, as set out in the Notice of the 46th AGM. In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with the other relevant circulars on the subject including General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as MCA Circulars) and the Securities tange Board of India (SERI) Circular No. SERI IHO/CED/Pop 3/P/CIP/202314 dated January E. 2023. July 11, 2023 and October 3, 2024, the Company has on July 30, 2025 sent the Notice of 46th AGM along with the Annual Report 2024-25 and its Quick Response Code (QR Code) for easy access, through electronic mode to those Members whose name appeared

with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories. As per Regulation 36(1)(b) of SEBI LODR, the Company has sent a letter mentioning the web-link (including the exact path) of the Annual Report 2025 available in downloadable version along with its QR Code to those Members who have not have not undated their e-mail addresses with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories.

in the Register of Members on the close of business hours on Friday, July 25, 2025 and whose e-mail addresses are registered

The Annual Report 2025 along with the Notice and Explanatory Statement of 46th AGM has been uploaded on the website o the Company at www.everestkanto.com under Investors section and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), the Registrar and Transfer Agen of the Company

For the easy access and reference of the Members, the QR Code of Annual Report 2025 is printed below Kindly scan the QF Code in Google Lens app of your mobile to directly access the Annual Report 2025.

Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014; Secretarial standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to-time, the Company is providing to its Members facility to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed at the 46th AGM by electronic means (remote e-voting). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the 46th AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the 46th AGM.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility. Information and instructions relating to e-voting have been sent to the Members through e-mail. The manner of remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode, if any and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 46th AGM and is also available on the website of the Company and the Stock Exchanges. If a Member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting From 09:00 a.m. (IST) on Tuesday, August 19, 2025 End of remote e-Voting Up to 05:00 p.m. (IST) on Thursday, August 21, 2025

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Thursday, August 14, 2025 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the 46th AGM on August 22, 2025. Members who have cast their vote on Resolution(s) by remote e-Voting prior to the 46th AGM will be eligible to participate at the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote on such Resolution(s) again. Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances related to e-voting, if any:

Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL), Central Depository Services (India) Limited A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013.

Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll Free No.: 1800 22 55 33.

Manner of registering/updating email addresses is as below:

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated their e-mail address are requested to register/update their e-mail address with their respective Depository Participant(s), where they maintain their demat accounts. The Board has appointed Mr. Aashish K. Bhatt, Practicing Company Secretary, as Scrutinizer to scrutinize the e-voting in a fai and transparent manner. The result of the e-voting/voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the 46th AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, website of CDSL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed. BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Act read with relevant Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 16, 2025 to Friday, August 22, 2025 (both days inclusive).

Members may note that the Directors at the Board Meeting held on May 23, 2025, has recommended a final dividend of Re. 0.70 per share subject to approval of Members at the ensuing AGM. The record date for the purpose of final dividend is Thursday August 14, 2025. The final dividend, once approved by the Members at the ensuing AGM, will be paid on or after August 28 2025 net of TDS, if any, electronically through various online transfer modes to those Members who have updated their bank account details with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories.



By Order of the Board of Directors **Everest Kanto Cylinder Limited** Vishal Totla

Company Secretary & Compliance Officer

TATA CHEMICALS LIMITED

Registered Office: Bombay House,24 Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra 400001

Kind of Securities and Face Value No of Securities

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has/ have been lost/misplaced and the holders of the said securities /applican has/have applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within fifteen days from this dates, as the company wil

Sunanda Sadanand Sadanand Waman		quity 0/-	660
Cert Number	Start _Dist_No	End _Dist_No	Total Shares
C3236996	82735696	82735720	25
C3236997	82735721	82735725	5
C3652073	102335696	102335720	25
C3652074	102335721	102335725	5
F1542914	150374757	150374806	50
F1542915	150374807	150374856	50
F1542916	150374857	150374906	50
F1542917	150374907	150374956	50
F1542918	63817938	63817940	3
F1542918	150374957	150375003	47
F1542919	63817941	63817988	48
F1542919	93061537	93061538	2
F1542920	93061539	93061586	48
F1542920	112661537	112661538	2
F1542921	93068312	93068313	2
F1542921	112661539	112661586	48

Total 660 Applicant : Date: 31.07.2025 Place : Mumbai Shrikant Waman Kale

93068361

112668361

48279672

HERO HOUSING FINANCE LIMITED Contact Address: Office No 108, 1st Floor, Takavane Heigh Shiv Mandir, Karnik Road, Kalyan West Pin 421301 Finance Phousing Finance Photosic Structure of the Struct

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTIES (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited nder the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforce nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 on he Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public in general, that the undersigned has taken possession of the property described herein below exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the propert and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, fo an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date

The borrower's attention is invited to provisions of sub- section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Loan	Name of Obligor(s)	Date of Demand	Date of Possession
Account	/Legal Heir(s)/	Notice/ Amount as	(Constructive
No.	Legal Representative(s)	per Demand Notice	/Physical)
	Yogesh Ashok Maidane, Archana Yogesh Maidane	12.05.2025 Rs. 25,12,091/- as on 09.05.2025	26.07.2025 (Symbolic)
Description of Secured	Accete/Immovable Prepart	ice: All Dioco And Daros	Of Flot No. 202 P

Wing, On 2nd Floor, Area Admeasuring 407 Sq. Ft Carpet Area Equivalent To 37.850 Sq.mtr, Carpet Including (fd. b - Cb + Dry Balcony+ Open Terrace) In Building Known As Tahilya Residency Constructed On Land Bearing Survey No. 10 Hissa No.0, Admeasuring Hector-are-point-0-11-6, Situated At Village Month 19 Proceeding 19 Proc Koproli, Taluka Panyel And Dist Raigad, Maharashtra- 410206 10.03.2025 Rs. 20,13,453/-as on 10.03.2025 HHFMUMHOU Rabiya Siddiqui, Shahenaj Banu 19000005812 Sakir Ali Shaikh 25.07.2025 (Physical)

Description of Secured Assets/Immovable Properties:- All That Piece And Parcel Of The
Flat/office/shop/premises In Project Known As "Sodhi Presidency" Apartment Having Flat No. 206,
Having Carpet Area Admeasuring 47.84 Sq. Mtrs, I.e. 515 Sq.ft. On The 2nd Floor, D-Wing, Building
No.12, Building Type B1, Situated At Village Pamtembi, Taluka Palghar Situated Within The Limits
Of Gram Panchayat Boisar, Panchayat Samiti And Taluka Palghar And Within The Limits Of Zilla
Parishad Thane And Within The Limits Of The Registration District Thane And Sub Registration
District Delahar Maharashtra

District Palghar, Maharashtra					
	Yogesh Ashok Maidane,	12.05.2025 Rs.18,95,686/-	26.07.2025		
	Archana Yogesh Maidane	as on 09.05.2025	(Symbolic)		

Description of Secured Assets/Immovable Properties: All Piece And Parcel Of Flat No. 306, B Wing, On 3rd Floor, Area Admeasuring 272 Sq. Ft. Carpet Area Equivalent To 25.26 Sq.mtr, Carpet Including (f.b + Cb+ Dry Balcony + Open Terrace) In Building Known As 'ahilya Residency' Constructed On Land Bearing Survey No. 10 Hissa No. Admeasuring Hector-are-point-0-11-6, Situated At Village Koproli, Taluka Panvel And Dist Raigad, Maharashtra-410206.

HHFVRRHOU24000050766, Sandeep Kumar Dubey, H6.01.2025 Rs. 21,25,821/- 25,07.2025 Rs. 21,25,921/- 25,07.2025 Rs. 21,25,07.2025 Rs. 21,25,07.2025 Rs. 21,25,07.2025 Rs. 21,25,07.2025 Rs. Kirti Sandeep Dubey

Description of Secured Assets/immovable Properties: All That Piece And Parcel Of Flat No. 303, On 3rd Floor, Admeasuring 39,40 Sq. mtr (as Per Rera Act), Building No.1, Type-A, In Complex Known As 'sai Aashirwad' On Land Bearing Survey No. 414/1, 414/2, 413/3, 94, And 827 /3 (P), Plot No. 20, Situated At Village- Mahim, Taluka & Dist-Palghar, Maharashtra-401404 DATE :- 31-07-2025, Sd/- Authorised Office

PLACE:- RAIGAD, THANE, PALGHAR FOR HERO HOUSING FINANCE LIMITED



Stressed Asset Management Large Branch, Indian Bank, 73, 7th floor, Mittal Chamber, Mail Id: samlargemumbai@indianbank.co.in

APPENDIX- IV-A" [See proviso to rule 8 (6)]
Sale notice for sale of immovable properties
E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and
Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read
with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice of Sale Notice (1) and 1) assets (1) assets (2) assets (3) assets (3) assets (4) assets with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and
Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the
Secured Creditor, the **physical**/symbolic possession of which has been taken by the
Authorized Officer of Indian Bank, Fort Branch, Secured Creditor, will be sold on "As is
where is", "As is what is", and "Whatever there is" on 20.08.2025 for recovery of Rs.
9,40,29,066.14 (Rupees Nine Crores Forty Lakhs Twenty Nine Thousand Sixty Six and
Fourteen Paise Only) as on 30.06.2025 further interest and cost from 01.07.2025 due to
the Indian Bank, SAM Large Branch, Secured Creditor, from

M/s Shiv Shakti Filaments Mr. Vishnu Nandkishore Smt. Lalitadevi Nandkishore Khuteta S/o of Late Shri Nandkishore Khuteta Through its proprietor Vandkishore Khuteta Nandkishore Khuteta (Karta/ Guarantor) (Guarantor/ Mortgagor) Address: Flat No. 302, 3rd HUF)- Karta Mr. Vishnu Address: Flat No. 302 landkishore Khuteta 3rd Floor, Suryakiran CHSL, Millenium Floor, Survakiran CHSL 74/80. Babu Genu Road, 3rd Millenium Gardens, Upper Floor, Souri Building, (New Hanuman Lane), Kalbadevi Gardens, Upper Govind Nagar, Malad East, Mumbai 400097 Govind Nagar, Malad East, Mumbai 400097 Road, Mumbai 400002

he specific details of the property intended to be brought to sale through e-auction node are enumerated below Detailed description Flat No. 302, 3rd Floor, Industrial Gala No. B/1, Gala No.

		·
Property ID No.	IDIB30011006484	IDIB30011006484AA
Date and time of e-auction at the platform of e-auction Service Provider https://baanknet.com	20.08.2025 11:00 AM TO 4.00 PM	20.08.2025 11:00 AM TO 4.00 PM
Bid incremental amount	Rs. 100000/- (Rupees One Lakh only)	Rs. 100000/- (Rupees One Lakh only)
EMD Amount	Rs. 23.00 Lakhs [Rupees Twenty Three Lakhs Only]	Rs. 13.90 Lakhs (Rupees Thirteen Lakhs Ninety Thousand Only)
Reserve Price	Rs.230.00 lakhs (Rs. Two Hundred Thirty Lakhs Only)	Rs. 139.00 Lakh (Rupees One Hundred & Thirty Nine Lakhs Only)
Encumbrances on property if any	Not known	Not known
of the Property	Suryakıran CHSL, Millennum Gardens, Upper Govind Nagar Malad East, Mumbai 400097 Flat Boundaries North- Open Space South- Open Space East – Open Space West- Flat No. C/301Carpet Area- 1043.00 Sq. Ft. (96.88 Sq. Mt.) Built Up Area- 1251.6 Sq. Ft.(116.27 Sq.Mt.)	3,4,5,6 Sainath industrial Complex, Khoni Gaon, Mitpada, Bhiwandi, Dist. Thane including Plant & Machinery. Boundaries of Unit North-Industrial Unit No. 2&1 South-Industrial Unit No. 7 East- Open to Sky West- Amazon Ware House 9688 sq ft. (Carpet Area, including loft) 7326 sq. ft. (Built up area)

Bidders are advised to visit the website (https://baanknet.com) of our e auction service provider PSB Alliance Pvt. Ltd. to participate in online bid. For Technical Assistance, please call 8291220220. For Registration status and EMD status, please email to support.baanknet@psballiance.com.

For property details and photograph of the property and auction terms and conditions, please visit: https://baanknet.com and for clarifications related to this portal, please contact PSB Alliance Pvt. Ltd. Contact No. 8291220220.

Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with https://baanknet.com


AUTHORISED OFFICER

AUTHORISED OFFICER Place: Mumbai (Manisha)

Date: 28.07.2025.		Co	ntact No. 9	899600207			
QR Code- For Flat No. 302							
Bank Website www.indianbank.in	E-auction website	Document (Sale NoticeImage)	Property Location	Video of property	Photos of Property		

	QR Code- For Galas and Plant & Machinery									
Bank Website www.indianbank.in	E-auction website	Document (Sale NoticeImage)	Property Location	Video of property	Photos of Property					

Contact Person: 1. (Manisha-9899600207) 2. (Chirag Verma- 8288855666)



जाहीर सूचना

मी, श्री. संजीव पारसमल जैन, याद्वारे कळवितो की, जय श्री राम कृपा सीएचएस लिमिटेड [रजि. क्र. टीएनए/केएलएन/एचएसजी / (टी.सी.)/३५६९/९०-९१/ता.३०-०७-९०] येथील आगरकर रोड, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे येथे असलेल्या फ्लॅट क्रमांक बी / २, (कम र्शियल युनिट), तळमजल्याच्या संदर्भात, विशिष्ट क्रमांक ३६ ते ४० (दोन्ही समाविष्ट) असलेले शेअर सर्टिफिकेट क्रमांक ८ हरवले आहे. सदर फ्लॅट सर्व्हे क्रमांक ३७९/१ ए/२, हिस्सा क्रमांक १ पार्ट सीटीएस क्रमांक ६०७८ ते ६०८० वर आहे, ज्याचे कार्पेट क्षेत्रफळ ४६५ चौरस मीटर आहे, जे गाव-नवागाव, ठाकुर्ली, ता. कल्याण, जिल्हा ठाणे येथे आहे. <mark>श्री. संजीव पारसमल जैन</mark> यांनी फ्लॅटच्या शेअर सर्टिफिकेटची डुप्लिकेट प्रत जारी करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणत्याही व्यक्तीचा फ्लॅटच्या शेअर्सबाबत कोणताही दावा असेल, तर त्याने त्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सोसायटीकडे तक्रार नोंदवावी; अन्यथा सोसायटी माझ्या नावाने फ्लॅटच्या शेअर सर्टिफिकेटची प्रत श्री. संजीव पारसमल जैन यांना जारी करेल.

आपला विश्वास सही/-

ठिकाण: डोंबिवली (प्), तारीख: ३०/०७/२०२५

श्री. संजीव पारसमल जैन



अ) मूळ (रु.)

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन:एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ जी-१२, तुलसियानी चेंबर्स, २१२, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रः:९१-२२-४६०३२८०६/०७ वेबसाईट:www.shardulsecurities.com, ई-मेल:investors@shriyam.com 2-21 that timber for the t

३० जून, २०२५ राजी संपलल्या तिमाहाकराती एकमव व एकात्रत वित्ताय निष्कषाची अहवाल							
(रु.लाखान, डाटा शेअर व्यतिरिक्त)							
		एकमेव			एकत्रित		
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	३०.०६.२५ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२५ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण महसूल (निञ्चळ)	८०५७.७९	११५२९.०८	४२४८.९०	९४१४.६६	१४०१७.५७	६२६२.५५	
कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर,							
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	७६१८.२०	११२३३.६४	३०३९.२४	୧७.७१	१३६३८.१२	8899.73	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७६१८.२०	११२३३.६४	3039.78	१७.७१	१३६३८.१२	8899.73	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६०७७.३५	९३९०.२३	२१५८.८२	७०३७.४५	११३८७.३४	३२९९.१३	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६०७७.६५	९३९०.२३	<i>३</i> ९४३.७६	७०३७.७५	११३८७.३४	३२८०.५४	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२ प्रती)	8988.68	१७४९.८४	१७४९.८४	१७४९.८४	१७४९.८४	१७४९.८४	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित							
राखीव वगळून)	-	-	-	-	-	६८६४८.६०	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)							

सेबी (लिस्टिंग आब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shardulsecurities.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९.०७.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित लेखापरिक्षण केले आहे.

> शार्दल सिक्यरिटीज लिमिटेडकरित सही / - देवेश डी. चतर्वेदी

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०७.२०२५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and the shares more particular scribed in the schedule hereunder written is in the name of MR RHARA CHANDRAKANT PATEL, all persons having any claim in respect thereof by way o ale , exchange , gift , mortgage , charge , trust , inheritance , possession , lease en or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the ndersigned having his office at ADVOCATE SASHEL B. GRECIAS, 7, Anthony hawl . Near Vijav Sales, S.V. Road , Goregaon (West) , Mumbai-400104., withi 4 days from the date hereof, failing which the claim or claims if any, of such person persons will be considered to have been waived and/or abandoned and the ansfer shall be completed.

SHEDULE ABOVE REFERRED TO
Flat No. 302 , 3rd floor, GOLD MINE CO-OP.HSG.SOC.LTD., Reg. No BOM/HSG/PR/8515 Of 1981, Plot No. 82 , Jawahar Nagar Road No. 4 , Goregao (West) , Mumbai-400104., admeasuring about 600 Square Feet Built up Area iginally stands in the name of Owner MR. BHARAT CHANDRAKANT PATEL ith Ten (10) fully paid up shares bearing distinctive serial Numbers from Serial N 81 to Serial No. 090 (both inclusive) of face value of Rs. 50/- (Rupees Fifty each .e. Rs. 500/- (Rupees Five Hundred Only) , issued vide Share Certificate No.009 Dated 26/09/2017 by GOLD MINE CO-OP. HSG. SOC. LTD.

The said flat and shares were supposed to transferred to the wife MRS. NEELA BHARAT PATEL, one of The Legal Heir of original owner/occupier MR. BHARAT CHANDRAKANT PATEL after his death on 05/04/2025 who died intestate by the society GOLD MINE CO-OP. HSG. SOC. LTD., by following legal formalities. Now MRS. NEELA BHARAT PATEL is proposed to become Member of GOLD

MINE CO-OP, HSG, SOC, LTD, In place of deceased Member.

Place: Mumbai

For ADVOCATE S. B.GRECIAS Mobile No. 9821939025/9821039025

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क.(सीआयएन): एल९९९९एमएच१९८७पीएलसी०४४९४२ नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड-४०२३०९, महाराष्ट्र. द्र.क.:०२१४५-२३२१७७/२३३४९२, ई-मेल:info@shreeharichemicals.in, वेबसाईट:www.shreeharichemicals.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी सूचना

तुम्हाला कळविण्यात येते की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने दिनांक २ जुलै . १०२५ रोजीचे परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी सीआयआर/२०२५/९७ द्वारे, १ एप्रिल २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि दस्तावेजांमध्ये/प्रक्रियेत किंवा अन्यथा कमतरता असल्यामुळे नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण डीडच्या पुनर्लेखनासाठी ७ जुलै, २०२५ ते ६ जानेवारी, २०२६ या सह महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, लॉज केलेले शेअर्स पुन्हा लॉज केले जातील.

नंबंधित गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांनी वरील वेळेत कंपनीच्या निबंधक व भाग हस्तांत प्रतिनिधी (आरटीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे भौतिक शेअर्सच्या हस्तांतर विनंती पुन्हा दाखल करावी. भागधारक गुंतवणूकदारांना या एक-वेळच्या मुदतीचा लाभ घेण्यार गोतमाहित केले जाते

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

बंकेश चंद्रा अग्रवात अध्यक्ष व कार्यकारी मंचालव ठिकाण: मुंबई दिनांक: ३० जुलै. २०२५ डीआयएन:००१२१०८०



सिटी युनियन बँक लिमिटेड

पत वसुली आणि व्यवस्थापन विभाग प्रशासकीय कार्यालयः क्र.२४-बी, गांधी नगर, कुंभकोणम-६१२००१.

<u>सरफायसी कायदा २००२ अन्वये पुनर्निविदा सूचना व लिलाव विक्री सूचना</u> नरफायसी कायदा, २००२ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) आणि अंतर्गत **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे तारण ठेवलेल्या पुढील मातमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वा पुनर्निविदा–सह-जाहिर लिलावामध्ये विक्री केल्या जातील, **दिनांक १४.०४.२०२५** रोजी **रु.३१,१५,६**४३/-(रूपये एकतीस लाख पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस फक्त) आणि दिनांक १५.०४.२०२५ पासून आकार जाणारे पुढील पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडून इतर कोणतीही देणीच्या वसुलीकरिता कर्जदार, जामिनदार क्र.२) श्री. रमेश कनकैया बंदी, कनकैया बंदी यांचा मुलगा, एच.क्र.१००७, खोली क्र.७, २र मजला, वासम निवास, भाजी मार्केटजवळ, पद्मा नगर, भिवंडी, ठाणे-४२१३०२. क्र.२) श्रीमती अन्नपुण रमेश बंदी, रमेश कनकैया बंदी यांची पत्नी, एच.क्र.१००७, खोली क्र.७, ररा मजला, वासम निवास भाजी मार्केटजवळ, पद्मा नगर, भिवंडी, ठाणे-४२१३०२.

आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता (श्री. रमेश कनकैया बंदी, कनकैया बंदी यांचा मुलगा यांच्या मालकीची मालमत्ता)

आरसीसी पॉवरलूम शेड जागा क्र.४१/ए, न्यु कानेरी, क्षेत्रफळ सुमारे २,२१८.०० चौ.फु. तत्सम २०६.९३ चौ.मी., तळमजला, बांधकाम जमीन सल्हें क्र.३६, हिस्सा क्र.१ पैकी, मौजे कामतघर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिकेच्या मर्यादेत, भिवंडी उप-नोंदणी जिल्हा व तालुका, भिवंडी गेंदणी जिल्हा व जिल्हा ठाणे, राज्य महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. **मालमत्तेच्या चतुसिमा: पुर्व:**

इमारतः; पाश्चमः इमारतः; उत्तरः इमा	इमारत; पश्चिम: इमारत; उत्तर: इमारत; दक्षिण: आतील रस्ता.					
राखीव किंमतः रु.२५,००,०००/-						
	(रूपये पंचवीस लाख फक्त)					
	पुर्निललाव तपशील					
पुनर्निविदा-सह-लिलाव	ठिकाण					
विक्रीची तारीख						
२५.०८.२०२५	सिटी युनियन बँक लिमिटेड, ठाणे शाखा,					
	दुकान क्र.२, तळमजला, ट्रॉपिकल एलिट इमारत,					
	नौपाडा पोलीस ठाणे समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम-४००६०२.					
	दूरध्वनी क्र.:0२२-२५३८४७४७,					
	मोबा.क्र.:९३२५८७१४१०. ८९२५९६४९०८					

पुनर्निविवा-सह-लिलाव विक्रीच्या अटी व शर्तीः त:साठी बोली लावत असल्याची लेखी घोषणा द्यावी. (२) : बैंक लिमिटेड, ठाणे शाखा, दुकान क्र.२, तळमजला, ट्रॉपिकल एलिट इमारत, नौपाडा पोलीस ठाए समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम-४००६०२ येथून निविदा फॉर्म मिळवू शकतात. (३) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली फक्त मोहोरबंद लिफाफ्यांमध्ये **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि**. यांना संबोधित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये सादर कराव्यात, तसेच राखीव किमतीच्या १०% च्या इरठे साठी पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट, निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला **दु.१२.००वा**. किंवा त्यापूर्वी, **सिटी युनियन बँक लि.**च्य नावे काढण्यात आले. (४) मालमत्तेची तपासणी आणि इतर तपशीलांसाठी, इच्छुक खरेदीदार **दरध्व**न क्र.:०२२-२५३८४७४७, मोबा.क्र.:९३२५८७१४१०, ८९२५९६४९०८ वर संपर्क करू शकतो. (५) मालम जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वावर विक्री केली जाईल. **(६**) मोहोरबंद निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत दु.०१.००वा. उघडल्या जातील. निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला याद्वारे अधिसूचित. जरी सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्वारे केली जाईल, तरीही अधिकृत अधिकारी, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावू इच्छिणाऱ इच्छुक बोलीदारांमध्ये खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा कार्यक्रमात, विक्री सर्वोधिक बोर्ल लावणाऱ्या व्यक्तीला दिली जार्डल. तथापि. विकी **सिटी यनियन बँक लिमिटेड**च्या पृष्टीकरणाच्या अधीन आहे (७) यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्री पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब विक्रीच्या रकमेच्या २५% (इरठेसह **भरणा)** आणि उर्वरित रक्कम **७५%** विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत भरावी लागेल असे न केल्यास प्रारंभिक ठेव २५% जप्त केले जाईल. (८) येथे नमूद केलेल्या कालमर्यादत संपूर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच अधिकृत अधिकाऱ्याकडून यशस्वी खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. **(९)** यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. वाहतुकीसाठी देय असेल. (१०) यशस्वी बोली लावणाऱ्याने वैधानिक देय (कायदेशीर घर कर, वीज शुल्व आणि इतर देय), टीडीएस, जीएसटी जर असेल तर, सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरावे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचे किंवा गकारण्याचे किंवा विक्री पुढे ढकलण्याचे किवा रद्द करण्याचे सर्व अधिकार असेल.

ठिकाणः कुंबाकोणम्, तारीखः २९.०७.२०२५ **नोंद. कार्यालय:** १४९, टी.एस.आर. (मोठा) रस्ता, कुंबाकोणम, तंजावर जिल्हा,

तामिळनाड्-६१२००१. सीआयएन: एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ दूर.क्र.०४३५-२४०२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६, वेबसाइट: www.cityunionbank.com

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०५, प्रायमस बिझनेस पार्क, प्लॉट क्र.ए-१९५, रोड क्र.१६ए, अंबिका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे–४००६०४, महाराष्ट्र, भारत. मो**वा**.:+९१–८६५७६४९५७५, ई–मेलःinfo@panachemodera.com, वेबस्ताईट:www.panabyte.com

कंपनीचे दावा न केलेले लाभांश व समभागांचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम ु २०१६ (नियम) च्या नियम ६ सह वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार सदस्यांना याद्वारे सचना देण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०९३ च्या कलम ९२४(६) च्या नियमांसह वाचलेल्या नुसार, न चुकता लाभांश खाते हस्तांतरित केल्याच्या तारखेपासून सात वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेले किंवा दावा न केलेले सर्व लाभांश कंपनीने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीला (आयईपीएफ) हस्तांतरित करणे आवश्यव

भागधारकांना विनंती करण्यात येते की. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी घोषित केलेला अंतिम लाभांश जो सात

वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेला किंवा दावा न केलेला राहिला आहे तो ०२ **नोव्हेंबर, २०२५** रोर्ज आयईपीएफमध्ये जमा केला जाईल. संबंधित शेअर्स ज्यावर सलग ७ वर्षे अदा किंवा दावा न केलेला लाभांश देखील नियमात नमुद केलेल्या प्रक्रियेनसार हस्तांतरित केला जाईल. नियमांचे पालन करून, कंपनीने वैयक्तिकारित्य . भागधारकांशी संवाद साधला आहे आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या समभागां तपशील आमच्या कंपनीच्या www.panabyte.com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीच्या संबंधित भागधारकांना याद्वारे **०२ नोव्हेंबर, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी आर्थिक वर्ष २०१७-१८ सार्ठ घोषित लाभाशाचा दावा करण्याची विनंती करण्यात आली आहे. असे न केल्यास कंपनी. नियमांच्या आवश्यकतां पालन करण्याच्या दृष्टिकोनातून, संबंधित दावा न केलेला लाभांश रक्कम आणि संबंधित समभाग आयईपीएफला

कोणत्याही पुढील सूचना न देता ते हस्तांतरित करेल. कृपया लक्षात घ्या की दावा न केलेल्या लाभांशाची रक्कम आणि आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या समभागांच संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. भागधारक लाभांश आणि आयईपीएफला हस्तांतरित केलेल्या समभागांवर दावा करू शकतात, ज्यात अशा शेअर्सवर जमा होणारे सर्व फायदे, जर असेल तर आयईपीएफकडून, नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून, पुढील स्पष्टीकरण किंवा सहाय्यासाठी,

तुम्ही येथे लिहू शकता:	
पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड	निश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
(पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड)	
कार्यालय क्र.१०५, प्रायमस बिझनेस पार्क,	३ए, ऑकलॅण्ड प्लेस, ७वा मजला,
प्लॉट क्र.ए-१९५, रोड क्र.१६ए, अंबिका नगर-२	खोली क्र.७ए व ७बी, कोलकाता-७०००१७.
वागळे संडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४००६०४.	फॅक्स: (०३३) २२८० ६६१९
दूर.क्र.:+९१ ८७३४८२५४५४	दू.:(०३३) २२८० ६६१६/६६१७/६६१८
ई-मेल: compliance@panachemodera.com	ई-मेल: nichetechpl@nichetechpl.com
वेबसाई: www.panabyte.com	वेबसाई: www.nichetechpl.com
	ni nania da niarifan famdaa har

कंपनी सचिव व सक्षम अधिकार

एमपीएफ सिस्टीम्स लिमिटेड

(पूर्वीची मॅथर ॲण्ड प्लाट फायर सिस्टीम्स लिमिटेड) सीआयएन: एल३५१०५एमएच१९९३पीएलसी२८७८९४

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.बी २०३, रुस्तमजी सेन्टर पार्क, अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६९, भारत. **मोबा.:**+९१ ६३५६३६४३६४, **ई-मेल:compliancempf@gmail.com**, वेबसाईट:www.matherplattfiresystems.com

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे दिनांक २९.०७.२०२५ रोजी झालेल्या सभेत **एमपीएफ सिस्टीम्स लिमिटेड (कंपनी)** च्या संचालक मंडळ, लेखा समितीद्वारे शिफारशीवर आधारित कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वितरीत लेखापरिक्षक अहवाल यासह सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार आहे.

वैधानिक लेखापरिक्षकांच्या लेखापरिक्षण अहवालासह वर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि सदर अहवाल खाली दिलेल्या क्विक रिस्पॉन्स (क्युआर) कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल. कंपनीचे वेबसाईटवरील वित्तीय निष्कर्ष पाहण्याकरिता



time window.

Date: July 30, 2025

एस.आर.एन.क्रमांक: GBR/१२६२४/१८/२४ फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक: ACCIX/१५५५/२०२४ सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक ट्रस्ट टुमॉरो बाबत

अर्जदार - पुनीत रामजीलाल भारद्वाज,

Cash In Hand

शहर किंवा

(ब) स्थावर मिळकत - रोख रु. ०/- मात्र

१. उपरोल्लेखीत मालमत्तेवर डकविणेसाठी

न्यासाचे कार्यालयावर डकविणेसाठी

स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात प्रसिध्दीसाठी

या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर डकविणेसाठी (इतर असल्यास उल्लेख करावा..) (टिप: आवश्यक √ तेथे खुण करावी)

अ) जंगम मिळकत :- रोख रु. २००००/- मात्र

चौकशी करणार आहेत:-

जंगम मिळकत (वर्णन)

स्थावर मिळकत (वर्णन)

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०७.२०२५

STARLOG ENTERPRISES LIMITED CIN: L63010MH1983PLC031578

Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007

Contact No.: 022-69071234 Email: cs@starlog.in Website: www.starlog.in

OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

This is to inform you that the Securities and Exchange Board of India ("SEBI"), vide circular no SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, has decided to open

pecial window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadling

of April 01, 2019 and rejected / returned / not attended due to deficiency in the documents

rocess / or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in order to

acilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities

which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be

sued only in Demat Mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests

The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares, to

ur Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. Bigshare Services Private Limited, Office

No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakali Caves Rd, Andheri Fast, Mumbai

400093, Maharashtra; Email: info@bigshareonline.com; Telephone No.: (022) 6263 8200, withir

he above -mentioned period. Relevant investor(s) are encouraged to take advantage of this one

चौकशीची जाहीर नोटीस

ासाचा पत्ता :- बी-१००४, डीबी वुड्स, वाटिका मार्ग, लक्स्चंडी हाइट्स गोकुलधामच्या समोर, गोरेगाव (ईस्ट) मुंबई

न्लेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांक

(१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

(२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

(अक्षरी रुपये वीस हजार मात्र फक्त

सी.एस किंवा म

सर्वेक्षण क्र.

(अक्षरी रुपये मात्र फक्त)

Na

हानगरपालिका किंव

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची

ाखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयांचे वरील पत्यावर मिळेल अशा

रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुद्तीत कैफियत न आल्यास कोणार

काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्यानिशी आज दिनांक ११-०७-२०२५ रोजी दिली।

एमपीएफ सिस्टीम्स लिमिटेडकरिता व्यवस्थापकीय संचालक

For Starlog Enterprises Limited

Bhoomi Moma

जावक क्रमांक/ /२

बहन्मुंबई विभाग

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

सास्मीरा रोड, वरळी, मुंब

अंदाजे

मुदत /

किंवा स्वरूप

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग

बृहन्मुंबई, पहिला मजला, सास्मीरा इमार

सही / - पियुष मनसुखभाई सावलिया डीआयएन: ०६४६४४४५

Piramal

येथे सुचित करण्यात येत आहे की, ॲक्सिस बँक लिमिटेड (बँक) कडून कुमारी पायल कपिला (कर्मचारी ातो की, १०.०७.२०२५ पासून सदर पीओएच

5.५१५०) यांना देण्यात आलेला पॉवर ऑफ ॲटर्न पीओए) दिनांक १०.०७.२०२५ रोजी कांदिवर्ल (पूर्व), मुंबई येथे हरवला आहे. याद्वारे इशारा देण्या कोणताही गैरवापर बँकेवर बंधनकारक राहणार नाही गणि ज्यांच्याकडे पीओए आहे त्यांनी तो ॲक्सिस बँक, कॉर्पोरेट कार्यालय: ७ वा मजला, बीबीओ विभाग, ॲक्सिस हाऊस, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पी.बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०००२५ येथे परत करावा.

याद्वारे सूचना देण्यात येते की, **ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड**चे खाली नमूद केलेल्या सम भागांचे भाग प्रमाणप हरवले/गहाळ झाले/चोरीला गेले आहे आणि मी/आम्ही दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरिता कंपनीकरे अर्ज करत आहोत ादर सम भागाबाबत ज्या कोणत्याही व्यक्तीचा दावा आहे/त्यांनी तो कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालय**, ग्रासिम**

इंडस्ट्रीज लिमिटेड, आदित्य बिर्ला सेंटर, ए विंग, २रा मजला, एस.के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०, महाराष्ट्र येथे या तारखेपासून १५ दिवसांच्या आत दाखल करावा, अन्यथा कंपनी पुढील कोणत्याही सूचना न देता दावा विचारात घेतला जाणार नाही.

धारकाचे नाव	फोलिओ क्र.	प्रमाणपत्र क्र.	भागाची संख्या	अनुक्रमाक
सोमनाथ मन्ना	एस१५७६८	3830466	२६५	४५११११६३६-४५११११९००
ठकाण: मुंबई नांक: ३१.०७.२०	२५			नाव: सोमनाथ मन्ना

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड EKC

CIN: L29200MH1978PLC020434

• नोंदणीकृत कार्यांत्य: २०६९ रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४,नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **ई-मेल: investors@ekc.in • दूरध्वनी क्र.**:०२२-४९२६८३००/०१ • फॅक्स:०२२-४९२६८३५४

४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडच्या सभासदांची ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार**, २२ ऑॅंगस्ट २०२५ रोजी, दु. ०४:०० भाप्रवे अनुसार व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम)च्या नाध्यमातून ४६व्या एजीएम सूचनेत नमूद सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता अन्य इतर परिपत्रक तसेच सर्वसाधारण परिपत्रक क्र. ९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ (एकत्रित एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रके दिनांक ५ जानेवारी २०२३, ११ जुलै २०२३ आणि ३ ऑक्टोबर, २०२४ अनुसार ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी / ठेवीदार, सहभागीदारांकडे शुक्रवार, २५ जुलै २०२५ च्या कार्यकालीन वेळेपर्यंत नोंद केलेले आहेत, अशा सदस्यांना ४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सूचना आणि कंपनीचा वित्तीय वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल व तो सहजरित्या पाहता यावा यांसाठी त्यांचा क्यूआर कोड इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी पाठविण्यात आला आहे. सेबी एलओडीआर चे नियम ३६(१)(ब) नुसार, कंपनीने ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीजकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना वार्षिक अहवाल २०२५ ची वेब-लिंक (अचूक मार्गासहित) डाउनलोड करता येणारी आवृत्तीमध्ये उपलब्ध असलेल्या क्यआर कोडसह नमद करणारे पत्र पाठवले आहे.

४६वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल तसेच इतर दस्तावेज कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाइट वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या (पूर्वीचे नाव लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनी कायदा २०१३च्या कलम् १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४च्या नियम २०, इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सर्वसाधारण सभांवरील सचिविय मानके - २ यांच्या अनुषंगाने आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिव्कायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४, वेळोवेळी सुधारितप्रमाणे नुसार ४६व्या आर्थिक सर्वसाधारण सभेत मंजूर करावयाचे ठरावांवर मतदान (रिमोट ई-वोटिंग) करण्याचे अधिकार सदस्यांना दिलेले आहेत. विद्युत मतदान प्रणालीने मतदान करण्याची सुविधा ४६व्या एजीएम मध्ये उपलब्ध असेल आणि एजीएम मध्ये उपस्थित सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना

कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सीडीएसएलची नियुक्ती केली आहे. ई-वोटिंगबाबत माहिती व सूचना सदस्यांना ई-मेलने पाठविली आहे. डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता रिमोट ई-वोटिंगची माहिती ४६व्या एजीएम सूचनेत आणि कंपनी व स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर सदस्य सीडीएसएलकडे यापूर्वीच नोंदणीकृत असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध होईल:

	1	मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५ रोजी स. ०९:०० वा. भाप्रवे.				
l	रिमोट ई-वोटिंग समाप्ती	गुरूवार, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सायं. ०५:०० वा. भाप्रवे.				
ı	0 11: 01 (10: : 11 (0) 0 0 0 10 10 10				

सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. ज्या व्यक्तीचे नांव **गुरुवार, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजी** सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेवीच्या तारखेपासून ठेवीदारांनी राखून ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदविले गेले असेल त्यास २२ ऑगस्ट, २०२५ रोजी होणाऱ्या ४६व्या एजीएम मध्ये सहभागी होऊन रिमोट ई-वोटिंग सुविधा मिळण्याचा हक्क असेल. ४६व्या एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास व्हीसी/ओएब्हीएममार्फत एजीएम मध्ये सहभागी होता येईल. परंत सभेत पन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी ई-वोटिंगबाबत प्रश्न/तकारींसाठी खालील संपर्क तपशील पहावा:

श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए-विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फिचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३.

ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ ई-मेल नोंद/अद्ययावत करण्याची पध्दत खालीलप्रमाणे:

जे सदस्य डिमॅट स्वरूपात शेअर्स ठेवतात आणि ज्यांनी अद्याप आपला ई-मेल नोंदवलेला/अद्ययावत केलेला नाही, अशा सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या डिमॅट खाते सांभाळणारे संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे आपला ई-मेल नोंद/अद्यायावत करावे.

ई-वोटिंगची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने करण्यासाठी मंडळाने श्री. आशिष के. भट्ट, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएममधील ई-वोटिंग/मतदानाचा निकाल ४६वी एजीएम संपल्यानंतर वोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल स्क्रुटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाईटवर, सीडीएसएलच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर सूचीबध्द आहेत.

. केंपनी कायदा कलम ९१च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेले संबंधित नियम आणि सेबी विनियम ४२ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिव्कायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५चे **सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५ ते शुक्रवार २२** ऑगस्ट, २०२५ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.

सभासदांनी लक्षात ठेवावे की २३ मे, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत, आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून संचालकांनी प्रति शेअर ₹ ०.७० च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे. अंतिम लाभांशाच्या उद्देशासाठी रेकॉर्ड तारीख गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ आहे. सभासदांनी आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम लाभांशास मंजूरी दिल्यानंतर, अंतिम लाभांशाचा मोबदला २८ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यानंतर आवश्यक असल्यास टीडीएस रक्कमेच्या वजावटीनंतर, कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरीजकडे ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले आहेत त्यांच्यासाठी विविध ऑनलाईन हस्तांतरणाद्वारे इलेक्टॉनिक पध्दतीने दिला जाईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

ठिकाण: मंबई दिनांक: ३० जुलै २०२५



सही/ विशाल तोतला कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० दुर.क्र.:०२२-३८०२३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८०२३८८४, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com; वेबसाईट:www.piramalenterprises.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				,
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
殐.	तपशील	३०.०६.२०२५	३०.०६.२०२४	३१.०३.२०२५
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	२६९३.५३	२२४९.0९	१०६११.८६
2	कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२२.६७	280.38	40८.२८
з	करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३०१.०३	२४७.९३	६४४.८९
γ	करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२७६.३७	१८१.४८	४८५.४५
ч	कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३०९.५०	२७५.६०	६६३.२८
ξ	प्रदानित समभाग भांडवल	४५.१८	४५.०३	४५.०८
હ	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	२७१२९.१५	२६८१८.१५	२७०५०.८६
۷	प्रतिभूती प्रमुख खाते	९३४१.५६	९२५३.५२	९३०१.७५
٩	निञ्बळ मू $e^{\mathrm{i} a}$	२२९२५.०५	२३१५१.२०	२२९३९.१०
१0	प्रदानित कर्ज भांडवल/थिकेत कर्जे	६८८४७.०१	५४९७९.३०	६५५७६.६१
११	थिकत परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	शून्य	शून्य	शून्य
१२	कर्ज समभाग प्रमाण ^	₹.00	२.३७	२.८६
१३	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/–)	(वार्षिकीकरण नाही)	(वार्षिकीकरण नाही)	(वार्षिकीकरण)
	१. मूलभूत :	१२.२२	30.3	२१.५५
	२. सौम्यीकृत [†] :	१२.१३	۷.0۶	२१.३३
१४	भांडवल विमोचन राखीव	६४.५३	६४.५३	६४.५३
१५	कर्जरोखे विमोचन राखीव	शून्य	शून्य	शून्य
१६	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१७	व्याज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
0.0				

१. वरील वित्तीय निष्कर्षांचे संचालक मंडळाच्या लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २९.०७.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंदपटावर घेण्यात

२. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेडच्या अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांची प्रमुख माहिती खालीलप्रमाणे:

				(रु.काटात)
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
蛃.	तपशील	३०.०६.२०२५	30.06.7078	३१.०३.२०२५
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	400.८८	५६८.६९	२२५७.९४
۶.	करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८१.३४	२९५.८१	६७४.९८
₹.	करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६२.४३	२२८.०७	५०३.७३
٧.	एकूण सर्वंकष उत्पन्न	१६५.०५	२३३.२६	५१०.७४
-	72 (26:			20 . 7

४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२(४) मध्ये संदर्भीत अन्य रेघ हे स्टॉक एक्सचेंजच्या अनुक्रमे (<u>www.bseindia.com</u> व

खाली दिलेल्या क्युआर कोड स्कॅन करून देखील आर्थिक निकाल पाहता येतील.



पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता अजय जी. पिरामत दिनांक : १३.०८.२०२४

@ निव्वळ मुल्य अर्थात कंपनी कायदा २०१३ च्या २(५७) अन्वये नमुदप्रमाणे निव्वळ मुल्य. (ऋण प्रतिभुती + उधारी (ऋण प्रतिभुती व्यतिरिक्त) + जमा + पर्यायी कर्ज)/निव्वळ मुल्य.

۶.	करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८१.३४	२९५.८१	६७४.९
₹.	करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६२.४३	२२८.०७	५0३.७
٧.	एकूण सर्वकष उत्पन्न	१६५.०५	२३३.२६	५१०.७
	सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ व ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंज			
	तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व			
	संपूर्ण नमुना कंपनीच्या www.piramalenterprises.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia</u>	<u>.com</u> व <u>www.ns</u>	<u>eindia.com</u> वेबसाई	टवर उपलब्ध आ

<u>www.nseindia.com</u>) आणि कंपनीच्या www.piramalenterprises.com वेबसाईटवर पाहता येईल.